

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे कर्करोगावर उपचारांसाठी आधुनिक सुविधा पुरविणे या योजनेकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत.(लेखाशिर्ष ४२१० २६०७)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७/प्र.क्र. ०५/कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: ३१ मार्च, २०१८.

वाचा:-

- १) शासन परिपत्रक, वि. वि, क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- २) शासन परिपत्रक, वि. वि, क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.९४/अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७ व ०६/०२/२०१८
- ३) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचा शासन निर्णय क्र. जीएचएन-२०१८/प्र.क्र.११९/प्रशा-१, दि.२८/०३/२०१८
- ४) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची नस्ती क्र. पुमाअ-२०१७/ प्र.क्र.४४०/प्रशा-१.

प्रस्तावना:-

मा.मुख्यमंत्री महोदयांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या दालनात दि.२७.११.२०१७ रोजी पार पडलेल्या बैठकीतील निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये या मंत्रालयीन प्रशासनिक विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील रेडीओथेरापी विभागाच्या श्रेणीवर्धनांतर्गत व कर्करोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्याकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-६, ४२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यांवरील भांडवली खर्च, ०१-नागरी आरोग्य सेवा, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, (००)(०१)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे कर्करोगावर उपचारांसाठी आधुनिक सुविधा पुरविणे (४२१० २६०७), ५२- यंत्र सामुग्री व साधनसामुग्री या लेखाशीर्षाखाली रु. ४००.०० लाख इतका निधी पुरवणी मागणीद्वारा सन २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. तसेच सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने या योजनेकरीता सुधारीत अंदाजात रु.३२०.०० लाख इतक्या तरतूदीस मान्यता दिली आहे. सदर निधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक ३ येथील नस्तीन्चये प्रस्तावीत केल्यानुसार आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-६, ४२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यांवरील भांडवली खर्च, ०१-नागरी आरोग्य सेवा, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, (००)(०१)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे कर्करोगावर उपचारांसाठी आधुनिक सुविधा पुरविणे (४२१० २६०७), ५२- यंत्र सामुग्री व साधनसामुग्री या लेखाशीर्षाखालील एकूण रु.३२०.०० लाख (अक्षरी रूपये तीन कोटी वीस लाख फक्त) इतका निधी या योजनेचे नियंत्रक अधिकारी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांना अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी

उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी लाभार्थ्यांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी लाभार्थ्यांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या अनौ. सं.क्र.१४४/२०१८/व्यय-१३, दि.२३.०३.२०१८ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201803311037269224 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि. औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर/ अमरावती.
- ४) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
- ५) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ७) अधिदान व लेखधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १०) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (प्रशा-१), मंत्रालय, मुंबई
- ११) अवर सचिव (का-८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.